

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत विदर्भ,  
मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील नवीन व  
विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली  
सवलत वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बैठक २०१५/प्र.क्र.३५९/टेक्स-५  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.  
दिनांक :- २९ मार्च २०१६

- वाचा** - १. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक धोरण-  
२०१२/ प्र.क्र.२/टेक्स-२, दिनांक १ मार्च, २०१२  
२. शासन शुध्दीसपत्रक समक्रमांक, दिनांक १२ मार्च, २०१२ आणि  
दिनांक ८ मे, २०१३  
३. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक धोरण-  
२०१२/ प्र.क्र.२५७/टेक्स-२, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१४  
४. संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे क्र. १०८०४,१०८५९ दि.  
१३/१०/२०१५ ची पत्रे  
५. सुधारित तरतूद जापन क्र. सुअंप-२०१५ / प्र.क्र. १६ / २०१६ / १७-स,  
दिनांक २३ मार्च, २०१६

#### **प्रस्तावना-**

वरील संदर्भीय अनुक्रमांक १ येथील दिनांक १ मार्च, २०१२ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारिकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांना १० टक्के भांडवली सवलत देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील विवरणपत्र क्र. १ ते २ या प्रमाणे एकूण २ वस्त्रोद्योग घटकांना १० टक्के भांडवली सवलत वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### **शासन निर्णय-**

राज्यातील वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली सवलत योजनेअंतर्गत या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील विवरणपत्र क्र. १ ते २ या प्रमाणे एकूण २ वस्त्रोद्योग घटकांना एकूण रु. ६९,०१,०००/- लक्ष (अक्षरी रूपये एकोणसत्तर लाख एक हजार फक्त) इतकी रक्कम १०% भांडवली सवलतीपोटी मंजूर करुन वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सदरहू वस्त्रोद्योग घटकांना वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली रक्कम योजनेच्या दिशानिर्देशानुसार या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या बँकेच्या खात्यावर R.T.G.S. द्वारे वितरीत करण्यात यावी.
३. वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली १०% भांडवली सवलतीची रक्कम रु. ६९,०१,०००/- लक्ष परिशिष्ट ब मधील बँकांनी या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील त्यांच्याशी संबंधित वस्त्रोद्योग घटकांच्या कर्ज खात्यात वितरीत करुन त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.
४. वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम संबंधित बँकेस वितरीत करण्याकरीता श्रीमती ए.एम.जोशी, कार्यासन अधिकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच श्री. दा.अं.कुलकर्णी ,उप सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी या आदेशाद्वारे मंजूर करण्यात

आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई येथून आहरीत करून ती उपरोक्त बँकेस वितरीत करण्याची कार्यवाही करावी.

५. यावर होणारा खर्च " मागणी क्रमांक व्ही-२, २८५१- ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संमिश्र ग्रामोद्योग व लघुद्योग आणि सहकारी संस्था (दोन) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०२) (६५) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मधील नवीन वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली अर्थसहाय्य (२८५१ ५९९९) दत्तमत ३३, अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून भागविण्यात यावा.

६. . वित्त विभाग परीपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७/४/२०१५ अन्वये ३३ अर्थसहाय्य या बाबीखालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले असून सदर परीपत्रकातील परिच्छेद ७ ते १८ पैकी ७ अ, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ या प्रकरणी लागू नाही. परिच्छेद ७ब, ७क, ८ व ९ ची या प्रकरणी लागू असलेल्या अटीची तसेच तपासणी सूचीप्रमाणे( अनुक्रमांक ९) सर्व बाबींची सदर प्रकरणी पूर्तता होत आहे.

७. वित्त विभाग परीपत्रक क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५, दिनांक २४ जुलै, २०१५ मधील परिच्छेद ब मधील २ नुसार वित्त विभाग परीपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७/४/२०१५ च्या परिशिष्टातील अनु.क्र.१,२,५,६,७,८ सदर योजना ही नियमित राज्य योजनांतर्गत योजना असल्याने व अर्थसहाय्य याखाली अर्थसहाय्य वितरण असल्याने नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीची आवश्यकता नाही.

८. वित्त विभाग परीपत्रक क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५, दिनांक २४ जुलै, २०१५ मधील परिच्छेद ब मधील ३ नुसार वित्त विभाग परीपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७/४/२०१५ च्या परिशिष्टातील अनु.क्र.३ योजनेच्या स्वरूपात अथवा व्याप्ती मध्ये बदल होत नसल्याने नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीची आवश्यकता नाही.

९. वित्त विभाग परीपत्रक क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५, दिनांक २४ जुलै, २०१५ मधील परिच्छेद ब मधील ३ नुसार वित्त विभाग परीपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७/४/२०१५ च्या परिशिष्टातील अनु.क्र.९ संदर्भातील तपासणी सूची मधील याप्रकरणी लागू असलेल्या मुद्द्यांची पूर्तता होत आहे.

१०. वित्त विभाग परीपत्रक क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५, दिनांक २४ जुलै, २०१५ परिच्छेद अ नुसार याप्रकरणी माहीती खालील प्रमाणे आहे :-

१) विभागास प्रदान वित्तीय अधिकार :- वित्त विभाग परीपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७/४/२०१५ अन्वये ३३ अर्थसहाय्य या बाबीखालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले असून सदर परीपत्रकातील तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींची सदर प्रकरणी पूर्तता होत आहे.

२) मंजूर निधी :- " मागणी क्रमांक व्ही-२, २८५१- ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संमिश्र ग्रामोद्योग व लघुद्योग आणि सहकारी संस्था (दोन) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०२) (६५) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मधील नवीन वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली अर्थसहाय्य (२८५१ ५९९९) दत्तमत ३३, अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षासाठी रु.६०५२.०० लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित असून त्यापैकी रु.४३७९.९ लाख इतका निधी यापूर्वी खर्च झाला आहे.

३) मागील ३ महिन्यापूर्वी दिलेल्या अनुदानापैकी ७५% किंवा अधिक निधी खर्च झाला आहे .

४) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदान वितरीत करण्यांत येत आहे,त्या लेखाशिर्षांतर्गत १ वर्षापूर्वीचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही :- या योजनेखाली १ वर्ष जुने संक्षिप्त देयक त्याच लेखाशिर्षाखाली प्रलंबित नाही.

- ५) स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देतांना त्यांचेकडून राज्य शासनास येणे नाही किंवा येणे रक्कम समायोजित करण्यांत आली आहे :- लागू नाही.
- ६) वैयक्तिक लाभार्थीचे देयक सादर करतांना यादीसह व शक्यतो आधार क्रमांकासह सादर करावे :- लागू नाही.
- ७) बांधकाम विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देतांना सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेतल्याचा उल्लेख आदेशात असावा :- लागू नाही.
- ८) अधिनस्त कार्यालयांना खरेदी करण्यासाठी प्राधिकृत करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यापुर्वी अशा खरेदीसाठी रीतसर प्रशासकीय मान्यतेचे आदेश काढावेत :- लागू नाही.
- ९) खरेदी विषयक प्रक्रीया अद्यावत संबंधीत शासन आदेशानुसार करावी व तसा उल्लेख प्रशासकीय मान्यतेत असावा :- लागू नाही.
- १०) साहित्य खरेदीची रक्कम पुरवठादाराच्या नावे ECS द्वारे आहरीत करावी - लागू नाही.

११. सदर शासन निर्णय, संदर्भिय अ.क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये अ.मु.स. (वस्त्रोद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीच्या दि. १६-१०-२०१५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार तसेच उपरोक्त शासन निर्णयान्वये वस्त्रोद्योग विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

१२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१६०३२९१९३३४३०७०२ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरिने साक्षांकित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( प्र.शं.रोडे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १.महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर ]
- २.महालेखापाल, लेखा परिक्षा, महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर
- ३.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ४.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
५. अ.मु.स. नियोजन विभाग (कार्यासन-१४३१), मंत्रालय, मुंबई(ई-मेलद्वारे)
- ६.अ.मु.स. वित्त विभाग (व्यय-२), मंत्रालय, मुंबई(ई-मेलद्वारे)
- ७.अ.मु.स. (वस्त्रोद्योग), स.प. व व.वि., मंत्रालय, मुंबई.(ई-मेलद्वारे)
- ८.संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.(ई-मेलद्वारे)
- ९.उप सचिव (वस्त्रोद्योग), स.प. व व.वि., मंत्रालय, मुंबई
- १०.कार्यासन अधिकारी (रोखशाखा) (३ प्रती / कार्यासन -१७ स)
- ११.प्रवर्तक, परिशिष्ट अ मधील वस्त्रोद्योग घटक (ई-मेल द्वारे)
१२. परिशिष्ट ब मधील बँका (टफ सेल) (ई-मेल द्वारे)
१३. परिशिष्ट अ मधील वस्त्रोद्योग घटकाच्या स्वतंत्र नस्ती
- १४.निवड नस्ती (टेक्स-५)

शासन निर्णय, स.प.व वि. क्रमांक बैठक २०१५/प्र.क्र.३५९/टेक्स-५, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दिनांक :- २९ मार्च २०१६ चे

परिशिष्ट-“अ” (क्रमांक १ ते २)

क्रमांक- १

<b>Sr.No</b>	<b>:</b>	<b>1</b>
<b>Name and Address of unit</b>	<b>:</b>	<b>M/S. SIDDHIVINAYAK COTTEX : GAT NO. 265/1, STATION ROAD, BODWAD, DISTRICT - JALGAON - 425 310.</b>
<b>Segment of Unit</b>	<b>:</b>	<b>Spinning Mill,Garmenting,Ginning ,Pressing and Processing</b>
<b>Unit Id</b>	<b>:</b>	<b>D/2015/10057</b>
<b>Date of sanction of term loan under TUF of GOI</b>	<b>:</b>	<b>19/08/2014</b>
<b>Project Cost (Rs. In Lac)</b>	<b>:</b>	<b>308.39</b>
<b>Amount of loan eligible under TUF (Rs. In Lac)</b>	<b>:</b>	<b>154.10</b>
<b>Name of Lending Agency</b>	<b>:</b>	<b>Bank of Maharashtra</b>
<b>Name of Claims Submitting Agency</b>	<b>:</b>	<b>Bank of Maharashtra</b>
<b>Date of commencement of production</b>	<b>:</b>	<b>28/03/2015</b>
<b>Amount of claims recommended by the DOT,MS (Rs. in Lac)</b>	<b>:</b>	<b>15.41</b>
<b>Amount of claim approved by the committee (Rs. In Lac)</b>	<b>:</b>	<b>15.41</b>

<b>Sr.No</b>	: 2
<b>Name and Address of unit</b>	<b>M/S. MAHAKALI CHANDRAPUR POLYTEX PRIVATE LIMITED : PLOT NO. B : 40/5 &amp; 6, BEHIND AJWANIS HOT MIX PLANT, GHUGUS ROAD, M. I. D. C., CHANDRAPUR, MAHARASHTRA, PINCODE - 442406</b>
<b>Segment of Unit</b>	: <b>Technical Textiles</b>
<b>Unit Id</b>	: <b>2014/O/02601</b>
<b>Date of sanction of term loan under TUF of GOI</b>	: <b>22/10/2013</b>
<b>Project Cost (Rs. In Lac)</b>	: <b>945.00</b>
<b>Amount of loan eligible under TUF (Rs. In Lac)</b>	: <b>536.00</b>
<b>Name of Lending Agency</b>	: <b>Bank of Maharashtra</b>
<b>Name of Claims Submitting Agency</b>	: <b>Bank of Maharashtra</b>
<b>Date of commencement of production</b>	: <b>09/06/2014</b>
<b>Amount of claims recommended by the DOT,MS (Rs. in Lac)</b>	: <b>53.6</b>
<b>Amount of claim approved by the committee (Rs. In Lac)</b>	: <b>53.6</b>

शासन निर्णय, स.प.व वि. क्रमांक बैठक २०१५/प्र.क्र.३५९/टेक्स-५, मंत्रालय, मुंबई ४०००३२.  
दिनांक :- २९ मार्च २०१६ चे  
परिशिष्ट-“ब” (बँकांचा तपशिल)

Sr.No	Bank Name	Account Name	Account Number	IFSC Code	Capital Subsidy Amount To Be Disbursed (In
1	Bank of Maharashtra	BANK OF MAHARASHTRA TUFSSUBSIDY MAHAASHTRA	60124514747	MAHB0000002	69.01
Total					69.01